

# AGARWAL INDUSTRIAL CORPORATION LIMITED

Petrochemicals (Manufacturers & Traders of Bitumen & Bituminous Products) ● Logistics for Bitumen & LPG ● Wind Mills.

CIN NO.: L99999MH1995PLC084618

August 05, 2021

To,

**BSE Limited** 

Corporate Relationship Department P.J. Towers, Dalal Street, Mumbai - 400 001 Scrip Code – 531921 National Stock Exchange of India Limited

\*\*\*\*\*\*\*\*\*\*\*\*\*\*\*\*

'Exchange Plaza' C-1, Block G, Bandra Kurla Complex, Bandra (E),

Mumbai - 400 051

Symbol: AGARIND; Series: EQ

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Advertisement of Notice of Board Meeting - Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing the copy of the newspaper advertisement published in the Business Standard and Prattakaal. The same has been made available on the Company's website <a href="https://www.aicltd.in.">www.aicltd.in.</a>

This is for your kind information and records.

Thanking You,

For Agarwal Industrial Corporation Limited

Dipali Pitale

Company Secretary & Compliance Officer





SOLARA ACTIVE PHARMA SCIENCES LIMITED CIN: L24230MH2017PLC291636 Regd. Office: No. 201 Devavrata, Sector 17, Vashi, Navi Mumbai 400 703. Corp. Office: No 28, Sardar Patel Road, Guindy, Chennai - 600 032

CONDENSED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2021						
(Rs. in Crores except per share data						
SI. No.	Particulars	3 months ended	Preceding 3 months ended	Corresponding 3 months ended in the previous year	Previous Financial Year ended	
		30.06.2021	31.03.2021	30.06.2020	31.03.2021	
		(Unaudited)	(Refer note 3)	(Unaudited)	(Audited)	
	Continuing operations:					
1	Total income from operations	411.48	453.99	353.00	1,645.65	
2	Net Profit for the period before tax	50.11	56.62	42.32	221.50	
3	Net Profit for the period after tax	50.11	56.61	42.27	221.35	
4	Other Comprehensive Income for the period	(0.06)	0.63	0.01	(2.40)	
5	Total Comprehensive Income for the period (3 + 4)	50.05	57.24	42.28	218.95	
6	Equity Share Capital	35.92	35.92	26.85	35.92	
7	Other Equity				1,552.60	
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing operations) -					
	Basic (Rs.)	13.95	15.57	15.75	69.00	
	Diluted (Rs.)	13.88	15.24	14.74	64.53	

#### Notes:

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the NSE Limited (www.nseindia.com), BSE Limited (www.bseindia.com) and at the Company's website (www.solara.co.in)

- The above consolidated financial results of Solara Active Pharma Sciences Limited ("the Company") as reviewed by the Audit Committee has been approved by the Board of Directors at its meeting held on August 04, 2021. The results for the quarter ended June 30, 2021 has been reviewed by Deloitte Haskins & Sells LLP, the statutory auditors of the Company. The statutory auditors of the Company have expressed an unmodified conclusion on the financial results for the quarter ended June 30, 2021
- The figures for the quarter ended March 31, 2021 are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year ended March 31, 2021 and published year to date figures up to third quarter of the financial year ended March 31, 2021

For and on behalf of board

Place : Bengaluru Bharath R Sesha Date : August 4, 2021 Managing Director & CEO

# MACHINO PLASTICS LTD.

Regd. Office: Plot # 3, Maruti Joint Venture Complex Delhi Gurugram Road, Gurugram, Haryana - 122015 : 0124 - 2341218, 2340806, Fax : 0124 - 2340892, E-mail : admin@machino.com, Website : www.machino.com CIN : L25209HR2003PLC035034

Extract of Statement of Unaudited Financial Results for the Quarter Ended 30th June 2021

SI.		Quarter ended	Year ended	Quarter ended	
31. Vo.	Particulars	30-June-21	31-Mar-21	30-June-20	
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	
1	Total Revenue from Operations (net)	4,830.38	21,024.89	1,326.93	
2	Net Profit / (Loss) before tax	(242.22)	(576.27)	(860.16)	
3	Net Profit / (Loss) after taxes & exceptional items	(244.85)	(410.50)	(792.22)	
4	Total Comprehensive Income (after tax)	(244.85)	(409.52)	(792.22)	
5	Paid-up Equity Share Capital	613.68	613.68	613.68	
	(face value of Rs. 10/- each)				
6	Reserves excluding revaluation reserves as				
	per balance sheet of previous accounting year*	~	4,012.91	~	
7	Earning per share (EPS) before Exceptional items				
	a) Basic EPS (Rs.)	(3.99)	(6.69)	(12.91)	
	b) Diluted EPS (Rs.)	(3.99)	(6.69)	(12.91)	
	(face value of Rs. 10/- each)				
8	Earning per share (EPS) after Exceptional items				
	a) Basic EPS (Rs.)	(3.99)	(6.69)	(12.91)	
	b) Diluted EPS (Rs.)	(3.99)	(6.69)	(12.91)	
	(face value of Rs. 10/- each)				
*Persona evaluating revaluation records for the period anded as an 21st March 2020 was Re. 4 012 01 lakes					

eserve excluding revaluation reserves for the period ended as on 31st March 2020 was Rs. 4,012,91 lak NOTES:

- The above unaudited financial results for the quarter ended 30<sup>th</sup> June, 202 were reviewed by the audit committee and were taken on record by the Boar of Directors in their meeting held on 04<sup>th</sup> August, 2021. The Statutory Auditors of the Company have carried out a Limited Review of the aforesa
- The above is an extract of the detailed format of unaudited results for the quarter ended 30<sup>th</sup> June, 2021 filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015. The full format of the unaudited results for the guarte ended 30th June, 2021 are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on the Company's website (www.machino.com).

By Order of the Board For MACHINO PLASTICS LIMITED

Place: Gurugram Date: 04th August, 2021

Chairman cum Managing Director

#### THE ASKA COOPERATIVE SUGAR INDUSTRIES LTD.

P.O. Nuagam (Aska) - 761111, Ganjam District, Odisha Ph.No.06822-273464, email:askasugar@yahoo.co.in

Website: www.askasugar.com ADVERTISEMENT FOR CONTRACTUAL APPOINTMENT Letter No.GAD/F-200/608 Dt.03.08.2021

Fresh applications are invited from eligible candidates for filling of posts - (1) Chief Engineer, (2) Senior Manager (Process), (3) Accounts Officer, (4) Distillery Chemist, (5) Safety Officer, (6) Instrument Mechanic (7) Steno Grapher on Contractual basis for a period of one year and likely to be extended after satisfactory performance. The eligible candidates may apply in prescribed Application Form duly filled in and send through Speed Post/ Registered Post/ Courier on or before 06.09.2021. For details, please visit our website (www.askasugar.com). Our earlier advertisement vide Notification Nos. GAD/ 3366 Dt. 22.02.2019 & GAD/ 1382 Dt. 19.11.2019 for Contractual Managing Director appointment stands cancelled

LONGVIEW TEA COMPANY LIMITED  Regd. Off.: 16. Hare Street, Kolkata - 700 001  CIN. 1.5641W81879PL.000377  Phone No.033-2248-2391/23 Fax No. 033-2248-9382  Website: www.longviewtea.org, email: info@longviewtea.org  Extract of Un-Audited Financial Results for the Quarter ended on June 30, 2021 (₹ in Lacs)						
SI. No.	Particulars	Quarter ended 30.06.2021 (Un-audited)	Quarter ended 31.03.2021 (Audited)	Quarter ended 30.06.2020 (Un-Audited)	Year ended 31.03.2021 (Audited)	
1	Total income from operations (net)	88.19	57.12	20.56	213.49	
2	Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	15.73	-232.23	15.32	-188.40	
3	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	12.44	-182.94	13.10	-151.38	
4	Total comprehensive income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive	10.05	400.00	40.40	454.70	
5	Income (after tax)] Equity Share Capital Other Equity (excluding Revaluation Reserve)	16.85 300.07	-183.26 300.07	13.10 300.07	-151.70 300.07 967.96	
6 7	Earnings Per Share (of ₹10/- each)  (not annualised)-				907.90	
	Basic: Diluted:	0.42 0.42	-6.10 -6.10	0.44 0.44	-5.05 -5.05	
Notes:-						

The above is an extract of the detailed Un-Audited Financial Results for the guarter ended on June 30, 2021 filed with the

- The above is an extract of the detailed Un-Audited Financial Results for the quarter ended on June 30, 2021 filed with the Stock Exchange under Regulation 3 of the SEBI (Listing and Other Disclosurs Requirements) Regulations, 2015. The full format of the Un-Audited Financial Result is available on the Stock Exchange website (www.bseindia.com) as well as on the website of the Company (www.longviewtea.org).

  The above Un-Audited Financial Results for the quarter ended on June 30, 2021 have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on August 04, 2021.

  The Un-audited financial results of the Company have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other generally accepted accounting directions.

For and on behalf of Board of Director

#### SHREE HARI CHEMICALS EXPORT LIMITED

Corporate Identification No. (CIN) - L99999MH1987PLC044942 Registered Office: A/8, MIDC, Mahad, Dist. Raigad—402309, Maharashtra Tel:02145-232177/233492 E-mail: info@shreeharichemicals.in Website: www.shreeharichemicals.in

#### NOTICE TO SHAREHOLDERS WITH RESPECT TO 34TH ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 34th Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Friday, September 17, 2021 at 1:00 p.m. through Video Conferencing ("VC") or other Audio Visual Means ("OAVM"), to transact the business set out in the Notice of the AGM which will be circulated for convening the AGM. The AGM will be held without the physical presence of the Shareholders at a common venue. This is in view of the continuing COVID-19 pandemic and in compliance with the General Circular No. 20/2020 dated May 5, 2020 read with General Circular No. 14/2020 dated April 8, 2020 and General Circular No. 17/2020 dated April 13, 2020 and January 13, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs (collectively referred to as "MCA Circulars"), Circula No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020 and January 15, 2021 Issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circular") and relevant provisions of the Companies Act, 2013 and Securities and Exchange Board of India Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

The instructions for joining the AGM are being provided in the Notice of the AGM and attendance of the Shareholders attending the AGM through VC/ OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. The Notice of the AGM along with the Annual Report for the Financial Year 2020-21 ("Annual Report") is being sent only by electronic mode to those Shareholders whose email addresses are registered with the Company/ Depository Participants/Registra and Share Transfer Agent (RTA) in accordance with the aforesaid MCA circulars and said SFBI Circular

The Notice of the AGM and Annual Report will also be available on the website of th Company at <u>www.shreeharichemicals.in</u> and websites of BSE Limited i.e. at

The Company is pleased to provide the facility of e-voting to its Shareholders, to enable them to cast their votes on the resolutions proposed to be passed at the AGM by electronic means, using remote e-voting system (e-voting from the place other than venue of the AGM) as well as e-voting during 'the proceeding of the AGM (collectively referred as e-voting"). The Company has engaged the services of National Securities Depository Limited (NSDL), for providing the e-voting facility to the Shareholders. The instruction for e-voting are provided in the Notice of the AGM.

Shareholders whose Email IDs are already registered with the Company/ Depository RTA, may follow the Instructions for e-voting as provided in the Notice of the AGM. Members who have still not registered their e-mail ID are requested to get their E-mai ID registered on or before 16th August, 2021 as follows:

- Shares in Physical Mode: please provide Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to M/s. Universal Capital Securities Pvt. Ltd., Registrar and Transfer Agent at info@unisec.in / Company at info@shreeharichemicals.in
- Shares in Dematerialized Mode: please provide Demat account details (CDSL-16 digit beneficiary ID or NSDL-16 digit DPID + CLID) Name client Consolidated Account statement, PAN (self-attested scanned copy of PAN card) AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) to M/s. Universal Capital Securities Pvt. Ltd, Registrar and Transfer Agent at info@unisec.in/ Company at info@shreeharichemicals.in for sending the notice through email and also get the details updated in your demat account for future purpose.

For Shree Hari Chemicals Export Limited Bankesh Chandra Agrawal Dated: 05.08.2021 Chairman & Managing Director

#### **CRAVATEX LIMITED**

CIN: L93010MH1951PLC008546 Registered Office: Ground Floor (East Wing), Forbes Building, Charanjit Rai Marg, Fort, Mumbai - 400 001 Tel: +91 22 6666 7474, Email: investors@cravatex.com, Website: www.cravatex.com

# NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING

Company will be held on Friday, August 27, 2021 at 3.30 p.m. (IST) to transact the business a nentioned in the Notice dated June 29, 2021 which will be held through Video Conferencing (VC) / Other Audio Video Means (OAVM) of National Securities Depositories Limited (NSDL) he Company has conveyed the Notice of AGM along with the Annual Report on August 4 2021 through electronic mode only to Members whose e-mail address is registered with the Depositories / Registrar and Share Transfer Agents (RTA) in accordance with circular dated May 5, 2020 read with circulars dated April 8, 2020, April 13, 2020, June 15, 2020, Septemb 28, 2020 and January 13, 2021 (MCA Circulars) issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and SEBI circular dated May 12, 2020 and January 15, 2021 (SEBI Circulars). In compliance with provisions of Section 108 of the Companies Act, 2013, Rule 20 of the

Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the Securitie and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015, the Company is pleased to provide members facility to exercise their right to vote on al resolutions proposed to be considered at the AGM by electronic means through remote oting services provided by NSDL. The details are as follows:

- The remote e-voting period commences on Tuesday, August 24, 2021 (9:00 am)
- The remote e-voting period ends on Thursday, August 26, 2021 (5:00 pm) The cut-off date for the purpose of e-voting is Friday, August 20, 2021.

rnt.helpdesk@linkintime.co.in

- Any person, who acquires shares and becomes member of the Company after the dispatch of notice and holding shares as of the cut-off date i.e. Friday, August 20, 2021 may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in of
- The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting on Thursday, August 26, 2021 at 5:00 pm and voting by electronic means shall not be allowed beyond the said date
- Those Members, who will be present in the AGM through VC / OAVM facility and have no cast their vote on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barre from doing so, shall be eligible to vote through e-voting system during the AGM.

  A member may participate in the AGM even after exercising his right to vote through
- remote e-voting but shall not be allowed e-voting again at the AGM. A person, whose name is recorded in the register of members or in the register of beneficia
- owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting at the AGM.
- The notice for the AGM is also available on the Company's website www.cravatex.com and the website of NSDL viz. www.evoting.nsdl.com. Member as on the cut-off date i.e. Friday, August 20, 2021 shall only be entitled for

availing the remote e-voting facility or e-voting at the AGM. mbers are requested to contact their respective Depository Participant (DP), in case shares held on Demat mode or Registrar & Share Transfer Agents, M/s, Link Intime India Pvt. Ltd. n case of shares held in physical mode, for registering/validating/updating their e-mail IDs si as to receive all the communication sent by the Company to its shareholders, electronically, he Board of Directors has appointed Mr. Hemanshu Kapadia (FCS: 3477 and CP: 2285) Proprietor of M/s. Hemanshu Kapadia & Associates, Practising Company Secretaries, as the Scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner. Attention is also nvited to the Notes of the AGM notice, giving instructions on how the business of the Meeting

s to be transacted through electronic voting system case of any grievances connected with facility for e-voting, please contact Ms. Pallav Mhatre, Manager, NSDL, 4th Floor, 'A' Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapat Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013, Email: evoting@nsdl.co.in/pallavid@nsdl.co.in Tel: 1800 1020 990/ 1800 22 44 30

lace : Mumbai Sudhanshu Namdeo Date : August 5, 2021

# **Mutual Funds** Aditya Birla Sun Life Mutual Fund



Aditya Birla Sun Life AMC Limited(Investment Manager for Aditya Birla Sun Life Mutual Fund) Registered Office: One World Center, Tower 1, 17th Floor, Jupiter Mill Compound, 841, S.B

### **Record Date for Distribution**

NOTICE IS HEREBY GIVEN THAT the Trustees of Aditya Birla Sun Life Mutual Fund have approved Tuesday, August 10, 2021\*, as the Record Date for declaration of distribution under the Income Distribution cum Capital Withdrawal (IDCW) options in the following scheme, subject to availability of distributable surplus on the Record Date:

Name of the Scheme	Plans/Options	Quantum of Distribution per unit # on face value of ₹ 10/- per unit	NAV as on August 03, 2021 (₹)
	Regular Plan – Normal IDCW		12.4501
Aditya Birla Sun Life Fixed Term Plan - Series QU (A Close ended Income Scheme)	Direct Plan – Normal IDCW	The entire distributable surplus at the time of maturity^ shall be	12.5594
	Regular Plan – Quarterly IDCW	distributed.	10.7784
	Direct Plan – Quarterly IDCW		10.8125

The NAV of the scheme, pursuant to pay out of distribution would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

#As reduced by the amount of applicable statutory levy. \*or the immediately following Business Day if that day is a non-business day. ^Maturity of the said scheme is August 10, 2021.

All unitholders whose names appear in the Register of Unitholders / Beneficial owners under the IDCW options of the said scheme as at the close of business hours on the Record Date shall be eligible to receive the distribution so declared.

related documents carefully.

For Aditya Birla Sun Life AMC Limited

(Investment Manager for Aditya Birla Sun Life Mutual Fund)

**Authorised Signatory** 

Place: Mumbai Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme



# हिन्दुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड HINDUSTAN PETROLEUM CORPORATION LIMITED

(A Maharatna Company)

REGISTERED OFFICE: 17, JAMSHEDJI TATA ROAD, MUMBAI - 400 020 Website: www.hindustanpetroleum.com, E-mail: corphgo@hpcl.in, CIN No: L23201MH1952GOI008858



# EXTRACT OF THE STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30th JUNE, 2021

						(< in Crore	
	S	Standalone Results			Consolidated Results		
Particulars	Quarte	Quarter Ended		Quarter Ended		Year Ended	
	30.06.2021	30.06.2020	31.03.2021	30.06.2021	30.06.2020	31.03.2021	
	Un-audited	Un-audited	Audited	Un-audited	Un-audited	Audited	
Total income from operations	77,585.51	46,107.55	270,326.32	77,633.63	46,168.70	270,577.96	
Net Profit/(Loss) for the period (before Tax and Exceptional items)	2,396.85	3,728.41	14,246.79	2,654.54	3,119.71	14,197.00	
Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional items)	2,396.85	3,728.41	14,246.79	2,654.54	3,119.71	14,197.00	
Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional items)	1,795.00	2,813.83	10,663.88	2,003.90	2,252.65	10,662.89	
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,878.46	2,809.43	10,677.69	2,044.94	2,244.20	10,816.32	
Reserves (excluding Revaluation Reserves)			34,733.70			36,628.45	
Paid up Equity Share Capital (Face Value ₹ 10/- each)	1,418.55	1,523.82	1,452.02	1,418.55	1,523.82	1,452.02	
Basic and Diluted Earnings Per Share (of ₹ 10/- each) (not annualised)	12.60	18.47	70.57	14.06	14.78	70.57	

# Notes:

- 1) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the Company's Webpage - (http://www.hindustanpetroleum.com/Financial) and Stock Exchange websites (www.bseindia.com) & (www.nseindia.com).
- 2) Previous period figures have been regrouped/reclassified, wherever necessary.

Place: Mumbai Date : August 04, 2021



f/hpcl | /hpcl | /hpcl www.hindustanpetroleum.com



Wear reusable face cover

Wash hands frequently and

Maintair Physical

By order of the Board Hindustan Petroleum Corporation Ltd. sd/-Mukesh Kumar Surana

Chairman & Managing Director DIN No.: 07464675

AGARWAL INDUSTRIAL CORPORATION LIMITED CIN: L99999MH1995PLC084618 Registered Office: Eastern Court, Unit No. 201-202, Plot No. 12, V.N. Purav Marg, S.T. Road, Chembur, Mumbai – 40007 Phone Nos: +91-22-25291149/50. Fax: +91-22-25291147. Website: <a href="mailto:www.aicltd.in">www.aicltd.in</a>; E-mail: <a href="mailto:contact@aicltd.ir">contact@aicltd.ir</a>

NOTICE Notice is hereby given pursuant to Regulation 47 of SEB

Date: August 04, 2021

(LODR), Regulations 2015, that a Meeting of the Board of Directors of Agarwal Industrial Corporation Limited will be held on **Friday, August 13, 2021**, pursuant to Regulation 29 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, at the Registered Office of the Company interalia, 1. To consider and approve Un-Audited Financial Result

(Standalone and Consolidated) of the Company for the Quarter Ended June 30, 2021 in accordance with Regulation 33 of the said Regulations and in accordance with the SEBI circular SEBI/HO/CFD/ CMD1/CIR/P/2020/140 dated July 29, 2020.

The Board to consider and approve Warrants as follows:

(a) Promoters Group: 2.19.000 ( Two Lakh Nineteen Thousand ) Warrants number of Equity Shares ( 2,19,000 ) at a price of Rs. 105.20 per Equity Share including a premium of Rs. 95.20 per Equity Share aggregating to up to Rs.2,30,38,800 (Rupee wo Crores, Thirty Lakhs, Thirty Eight

Thousand and Eight Hundred only ) Public Category : 4,00,000 ( Four Lakhs) Warrant into equal number of Equity Shares (4, 00,000) at a price of Rs. 105.20 per Equity Share includin aggregating to up to Rs.4.20.80.000 (Rupee Four Crores, Twenty Lakhs and Eighty Thousan

out of outstanding 31,11,000 Convertibl Warrants allotted in accordance with the Specia Resolution dated February 10, 2021 passed by the Members of the Company and the Board Resolution dated April, 09, 2021, passed by the

Board of Directors of the Compan Other matters as per the Agenda of the Board Meeting and/or any other matter with the ion of the Chairman.

For further details, refer to company's website link: http:// www.aicltd.in/investor-relation.php and on the website of stock exchanges: www.bseindia.com and www.nseindia.com For Agarwal Industrial corporation Limited

Dipali Pitale Date: August 05, 2021 Company Secretary &

# सलग १८व्या दिवशीही इंधनाचे दर स्थिर

ऑगस्ट महिन्यात स्वस्त होणार का? मुंबई, दि. ४ ( प्रतिनिधी ) : पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत होणारे बदल हे सामान्यांच्या खिशावर भार टाकत असतात. याच कारणामुळे सामान्यांचं किचन कोलमडतं. आज सरकारी तेल कंपन्यांनी आज ४ ऑगस्ट २०२१ रोजी पेटोल-डिझेलचे दर जाहीर केले आहेत.



आजही कंपन्यांनी कोणताही दरात बदल केलेला नाही. आज सलग १८ व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात काहीच बदल झालेला नाही आंतरराष्ट्रीय बाजारात

कच्चा तेलाच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. याच कारणामुळे घरगुती बाजारातील ईंधनात उतार आला आहे. पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाली नसली तरीही ते रेकॉर्ड स्तरावरच आहे. तज्ज्जांच्या म्हणण्यानुसार ऑगस्ट महिन्यात पेट्रोल-डिझेल स्वस्त होण्याची काहीच आशा नाही. ४ ऑगस्ट २०२१ मध्ये दिल्लीत पेट्रोलचा दर १०१.८४ रुपये आहे तर डिझेलची किंमत ८९.८७ रुपये आहे. मुंबईत पेट्रोलचा दर १०७.८३ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९७.४५ रुपये प्रती लीटर आहे. तर कोलकाता, चेन्नई पेट्रोलचा दर क्रमश: १०२.०८ रुपये आणि १०२.४९ रुपये प्रती लीटर आहे. तर डिझेलचा दर ९३.०२ आणि ९४.३९ रुपये प्रती

सामान्य माणसावर दबाव वाढत आहेत. सरकारने स्पष्ट केले आहे की, नजीकच्या भविष्यात इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात केली जाणार नाही. भारत हा इंधनावर सर्वाधिक कर गोळा करणारा देश आहे. केवळ केंद्र सरकारच नव्हे तर राज्य सरकारनेही पेट्रोल आणि डिझेलवर आकारण्यात येणारा व्हॅट कमी करणार नसल्याचे संकेत

अशा स्थितीत तेल कंपन्यांकडून किमती कमी करण्याची सर्वसामान्यांची अपेक्षा बद्ध आहे. तेल कंपन्या इंधन कापण्यासाठी आणि वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीवर अवलंबून असतात. त्यांना डॉलरच्या तुलनेत रुपयाचीही काळजी घ्यावी लागते.

### पान ३ वरून

# पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा होणार नाही

यापैकी वैद्यकीय, वैद्यकीय पूरक, परिचर्या, अभियांत्रिकी औषधनिर्माणशास्त्र, बारावीनंतरचा विधि अभ्याससक्रम, शिक्षणशास्त्र, व्यवस्थापन पदवी, हॉटेल व्यवस्थापन पदवी, कृषी यांसह इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या जागा या साधारण साडेचार ते पाच लाखांच्या घरात असल्याचे दिसते. त्यानुसार जवळपास १० लाख विद्यार्थी पारंपरिक विद्याशाखांसाठी प्रवेश घेण्याच्या स्पर्धेत असणार आहेत. ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने महाविद्यालयांच्या प्रवेश पात्रता गुणांमध्येही जवळपास ५ ते १० टक्क्यांची वाढ होऊ शकेल, असे मुंबईतील एका महाविद्यालयाच्या प्राचार्यानी सांगितले.

खडवली, फळेगाव, गोवेली आदि ग्रामीण

टिटवाळा येथील महावितरण कार्यालयात उप

अभियंता धीरजकुमार दिवे यांना कल्याण

तालुका शिवसेना ग्रामीण विभाग कडून निवेदन

देण्यात देण्यात आले. येत्या आठ दिवसांत

ग्रामीण भागातील वीज पुरवठा सुरळीत न

झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा तालुका

युवासेना जिल्हा सचिव अँड अल्पेश भोईर,

जिल्हा समन्वयक व माजी सरपंच संतोष

सुरोशी, तालुका सचिव नामदेव बुटेरे, बाजार

यावेळी तालुका प्रमुख वसंत लोणे,

प्रमुख वसंत लोणे यांनी दिला आहे.

संचालक

सदस्य

जाधव

टेंबे

आदी

अनेक

ग्रामीण

पुरवठा

करण्यात

खडवली

करण्यात

टाकण्यात

चुकीच्या

तो

समितीचे

परिषद

महेंद्र

विशे,

चौधरी

होते.

खंडित

सुरळीत

बदल्या

नवीन

याव्या,

यावा,

दिवसांपासून

भागात वीज

भूषण जाधव, पंचायत

समितीचे सदस्य रमेश

बांगर, माजी जिल्हा

उपतालुकाप्रमुख

प्रमुख कैलास मगर

ग्रामपंचायत सदस्य

अनिल बांगर, वैभव

दलाल, समीर शेलार

प्रविण भोईर, नितीन

रविंद्र

शिवसैनिक उपस्थित

होतो

महावितरण कार्यालया

मध्ये जे. ई नेमण्यात

यावा, कर्मचाऱ्यांच्या

याव्या, जुनें विद्युत

पोल व वायर बदलून

पद्धतीने देण्यात येणारी

बिले दुरुस्ती करून

देण्यात यावी, वेळेवर

नवीन मीटर देण्यात

यावे आदी मागण्या

यावेळी महावितरण

कडे करण्यात आल्या.

# एमपीएससीची संयुक्त परीक्षा ४ सप्टेंबरला होणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची घोषणा

नवी मुंबई, दि. ४ (प्रतिनिधी) : एमपीएससीची संयुक्त पूर्वपरीक्षा आता ४ सप्टेंबर रोजी होणार आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा 'अराजपत्रित गट ब'साठी ही परीक्षा घेतली जाईल. महाराष्ट्र दुय्यम सेवा 'अराजपत्रित गट ब' संयुक्त पूर्वपरीक्षा २०२० ही परीक्षा आधी ११ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ९ एप्रिल रोजी एमपीएससीकडून परिपत्रक काढून ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. आता ही परीक्षा ४ सप्टेंबर २०२१ रोजी घेण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे. याबाबत परिपत्रक काढून आयोगाने विद्यार्थ्यांना सूचित केले आहे. राज्य सरकारनं ३ ऑगस्ट २०२१ रोजी महाराष्ट्र

कल्याण, दि. ४ (वार्ताहर) :

गेल्या अनेक वर्षांपासून कल्याण

ग्रामीण मध्ये असलेल्या २७ गावांच्या

समस्या जैसे थे तैसे आहे. अनेक

सरकारे आले पण २७ गावच्या समस्या

नागरिकांना

करण्याची शिवसेनेची मागणी

महावितरणची

दरम्यान

महाराष्ट्र शासन

कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय

मध्य मुंबई विद्युत विभाग, सा. बां विभाग, मावली इमारत, गणपत जाधव मार्ग, वरळी, मुंबई ८-४०० ०१८.

दुरध्वनी क्र.०२२-२४९२४३४९, ई-मेल selcentralmumbai.ee@mahapwd.com

निविदा सुचना क्र. १२ सन् २०२१-२२

कार्यकारी अभियंता, मध्य मुंबई विद्युत विभाग वरळी मुंबई, महागण्ट्र शासनाच्या सावजनिक बांधकाम खात्याकडून

विधुत अनुज्ञाप्तीधारक कंत्राटदारांकडून खालील कामाकरिता वी १ टक्केवारी नमुन्यातील निविदा, निविदा प्रणालीद्वारे

(ऑनलाईन) मागवित आहेत. निविदा कागदपत्र शासनाच्या संकेतस्थळावर http://mahapwd.com ( Pay PWD

Online) येथून डाऊनलोड करण्यात यावी. तसेच निविदा स्विकारण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार कार्यकारी

अभियंता मध्य मुंबई विद्युत विभाग यांनी गखून ठेवला आहे. अट असलेली निविदा स्विकारली जाणार नाही.

Est. No. 9662/2020-21 - Providing Semi-Comprehensive Maintenance of 4

Nos of 11 TR Package type A/c Units installed at Cath-Lab on 4th floor of Main Building at Sir J.J. Group of Hospitals, Byculla, [Mumbai [for 3 Years].

Est. No. 3005/2021-22. Provided Semi comprehensive maintenance of 1 No X

8.75 TR Air-cooled Cond. Units with AHU, 1 x 11 TR Packaged type AC unit & allied accessories installed in Main OT Deptt. on 6nd floor of Main Bidg. in

Est. No. 9663/2020-21 - Providing Semi-Comprehensive Maintenance of 4

Nos of 11 TR Package type A/c Units installed at M.I.C.U. on 1st floor of Main Building at Sir J.J. Group of Hospitals, Byculla, Mumbai (for 3 Years).

Est. No. 3006/2021-22 - Provided Semicomprehensive maintenance of 3 Nos

of 8.75 TR Package type units of M/s Blue Star make, Air cooled type units installed at Blood Bank Deptt on ground floor in Main Building at Sir JJ Hosp.

WESD/PDRS/SR/1102/2021-22 - Providing replacement to Lift Car and landing Doors (damaged due to banging of Hospitals Trolleys) for Marconi make lift (Grd+2 upper floors) at Podar Hospitals Worli Mumbai

२. निविदा उपलब्ध कालावधी : दि.५.८.२०२१ ते दि.१९.८.२०२१ गेजी सायंकाळी ५.३० पर्यत.

३. निविदा उघडणे : दि. २३.०८.२०२१ गेजी दुपारी १४.०० नंतर सोईस्कर वळंनुसार

१. वरील अंदाजीत रक्कमेत जी. एम्. टी. समाविष्ट नसून ठेकेदारानी निविदेत दर भरताना जी.एम.टी. वगळून

दर नमुद करावा. अंदाजीत रकमेवर नमुद केलेल्या दगनुसार आलेल्या रकमेवर जी.एस.टी. १२ टक्के पर्यंत

१. http://mahapwd.com (मटर निविदा सूचनेमध्ये काही बदल होत असल्यास वरील वेबमाईटवरती व

असेल असे इशारा वसंत लोणे

याबाबत महावितरणचे उप

अभियंता धीरजकुमार दिवे

यांनी सांगितले की, मोस गावा

लगत काळू नदी जवळ विद्युत

फिटर पुराच्या पाण्याने खराब

झाला आहे, वायरी तुर्टेल्या

आहेत, पोल पडले आहेत.

दुरुस्ती काम सुरू आहे, तसेच

Sir JJ Hosp. Mumbai. (For Three Years)

४. खालील मंकेतस्थळावर निविदाची सर्व माहिती उपलब्ध आहे.

सूचना फलकारवर कळविण्यात येईल.)

दिनांक: ३.८.२०२१

जा.क काअ/ममुंविवि/निविदा/ १९९१/२०२१

Mumbai. (For Three Years)

मागणी शिवसेनेने केली असून याकरिता झाल्यास तीव्र आंदोलन करू याची सर्व काम सुरू आहे.

यांनी दिला आहे.

जबाबदारा

आरोग्यसेवा,कचरा आदी

नागरी सुविधा पुरविण्यास पालिका

प्रशासन अपयशी ठरल्याने या समस्यां

सोडविण्यासाठी सर्व पक्षीय हक्क

संरक्षण संघर्ष समितीने केडीएमसी

आयुक्तांची भेट घेत या समस्या

सोडविण्याची मागणी केली. कल्याण

डोंबिवली महानगर पालिकेत कल्याण

ग्रामीण भागातील २७ गावांचा समावेश

करून तब्बल सहा वर्षांचा कालावधी

लोटला तरी सत्तावीस गावातील

नागरिकांना मूलभूत नागरी समस्यां

पदरी पाडून घेण्यासाठी संघर्ष करावा

नाहीत. २७ गावातील

लोकसेवा आयोगाला पत्र पाठवून त्यांचा अभिप्राय कळवला होता. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं परीक्षेचं आयोजनासंदर्भात परिपत्रक जारी केलं आहे. त्यामध्ये राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडुन ३ ऑगस्ट रोजी परीक्षेला परवानगी देणार पत्र प्राप्त झाल्याचं सांगण्यात आलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षेचे आयोगन ४ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात येईल, असं स्पष्ट केलं आहे. तसेच, परीक्षेच्या आयोजनासंदर्भात पुढील अपडेटस साठी आयोगाच्या वेबसाईटला भेट देण्याचं आवाहन केलं आहे. मार्च महिन्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्य सेवा परीक्षेनंतर

२७ गावच्या समस्यांबाबत संघर्ष समिती

पदाधिकाऱ्यांनी घेतली आयुक्तांची भेट

लागत आहे. पालिकेत गावे समाविष्ट

होऊनही पालिका प्रशासनाने गावातील

रस्ते. पाणी. कचरा व आरोग्य सविधा

उपलब्ध करून देण्यासाठी पालिका

प्रशासनाकडून हाथ आखडता घेतला

नागरिकानां भेडसावणाऱ्या समस्यांकडे

संघर्ष

समितीचे पदाधिकारी गुलाब वझे,

गंगाराम शेलार, गजानन मंगरूळकर,

विजय भाने, रंगनाथ ठाकूर, बळीराम

भाने, वासुदेव गायकर, विश्वनाथ रसाळ

आर्दीनी पालिका आयुक्त डॉ.विजय

सूर्यवंशीची भेट घेत समस्यांचा पाढा

वाचला. तसेच २७ गावांसाठी

व

सर्व पक्षीय हक्क

धाव

समस्यां

समितीच्या

मंडळाने

वेधण्यासाठी

पदाधिकार्याच्या शिष्ठा

पालिका मुख्यालयात

सोडविण्यासाठी

संरक्षण

जात

पाणी.

मूलभूत

आहे. यामुळे या गावातील

अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे मुंबई पुण्यासह राज्यात आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा लांबणीवर टाकण्याची मागणी केली होती. विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता हीच परीक्षा ४ सप्टेंबर रोजी घेतली जाणार आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा आयोजित करण्यास आपत्ती व्यवस्थापन विभागानं परवानगी दिली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागानं परीक्षा घेण्यास परवानगी दिल्यानं

मी डॉ रंजित अशोकराव शेजुळ माझी कागदपत्रांची फाईल आणि त्यातील महत्वाची कागदपत्रे २८ जानेवारी २०२१ या दिवशी, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ. या परिसरातून हरवलेली आहेत

तरी कोणाला काही आढळून आल्यास मला खालील पत्त्यावर संपर्क साधावा ही विनंती

**फाईलचा रंग :** काळा, चमड्याची कागदपत्रेः SSC certificate HSC certificate, BVSc & AH degree certificate, BVSc transcript, Domicile ceetificate, Indian gov.

संपर्कः डॉ रंजित अशोकराव शेजुळ, मो. नं. ८१६९८२६९०७ पेंग्विन विभाग, राणीबाग, भायखळा प्राणिसंग्रहालय, मुंबई.

सीआयण्न : L.9999MH1995PLC084618 **ोंदणीकृत कार्यालय :** इस्टर्न कोर्ट, युनिट क्र. २०१-२०२ प्लॉट क्र. १२, व्ही. एन. पुरन मार्ग, एस. टी. रोड, चेंबूर, मुंबई ४०० ०७१ वेबसाइट : www.aicltd.in ईमेल : contact@aicltd.ir

**सूचना** सेबी (एलओडीआर) विनियमन, २०१५ च्या विनियम ४७ अंतर्गत याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्य नोंदणीकृत कार्यालय येथे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनिमयन २०१५ च्या विनियमन २९ अंतर्गत शुक्रवार, दि. १३ ऑगस्ट, २०२१ रोजी अगरवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन लिमिटेड च्या संचालक मंडळाची सभा आयोजित

. होता . सेबी सर्क्युलर सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१, सीआयआर/पी/२०२०/१४० दि. २९ जुलै, २०२० सहवाचन सदर विनियमनाच्या विनियमन ३३ सहवाचन दि. ३० जून, २०२१ अखोर तिमाहीकरिता कंपनीच्य अलेखापरीक्षित वित्तीय अहवाल (स्थायी व एकत्रित यांवर विचारविनीमय करणे व मान्यता करणे

२. मंडळाची मंजूरी व विचारविनीमय करण्याकरिता व हमीचे रूपांतरण : ए) प्रमोटर्स ग्रुप : २,१९,००० (दोन लाख एकोणीस हजार

हमी जे इक्वल क्रमांक इक्विटी शेअर्स (२,१९,०००) मध्ये रूपांतरण करून मुल्य रु. १०५,२० प्रति इक्विटी शेअरचे प्रीमीअर रु. ९५.२० प्रति इक्विटी शेअर्ससह) एकत्रितरित्या हजार आठशे मात्र) बी) पब्लिक कॅटेगरी : ४,००,००० (चा लाख) हमी न इक्विटी शेअर्स (४,००,०००) मध्ये इकल नंबर द्वारे मूल

रु. १०५.२० प्रति इक्विटी शेअर्स यांच्यसा रु. ९५.२० प्रति इक्विटी शेअर्स) एकत्रितरित्या (रु. चार करोड वीस लाख ऐंशी हजार मात्र) एकूण थकित पैकी ३१,११,००० कन्वर्टिबल हमीचे कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे जारी मंडळ ठराव दि. ०

एपिल. २०२१ व कंपनीच्या सभासदांदारे जारी दि. १

फेब्रुवारी, २०२१ चा विशेष ठराव यांच्यासह कन्वर्टिबल हमी.

३. संचालक मंडळाच्या अजेंडा अनुसार अन्य प्रकरण व/व अध्यक्षांच्या मंजुरीसह अन्य प्रकरण. पुढील तपशिलाकरिता कंपनीने वेबसाइट लिंक http:// www.aicltd.in/investor-relation.php स्टॉक एक्सचेंज www.bseindia.com व www nseindia.com पाहावी

> अगरवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन लिमिटेडकरित दिपाली पित्र

ठिकाण : मुंबई

ledatiya Ravi Raj Complex, Ideal Park, Deep Hospital Road, Bhayandar East, Thane-40110 out my Client's Original Developmer Agreement Document lost on Walkin BHAYANDER WEST Dated 05/07/2021 tim

erson having any claim or objection against nto or upon in respect of said flat howsoever ar ereby required to make the same known writing to our advocate office within 14 days fro the date of publication. D. S. Tiwari Date- 05/08/2021 (Advocate High Court Branch: - Shop No. 19, Akanksha Tower, Nallasop

#### PUBLIC NOTICE NOTICE is hereby given to public at large that our client, MS. PINKY S. JAIN AND MR. SAGAR V. JAIN

- 401 101, (said Shop), who had purchased the sai Shop from MR. JEEVRAJ N. JAIN (PARMAR) of dated 19.06.2019 and MR. JEEVRAJ N. JAII (PARMAR) & MRS. LILABEN J. JAIN (PARMAR ere the joint owner of the said shop premises an MRS. LILABEN J. JAIN (PARMAR) expired o 10.03.2015, however the Article of Agreeme said Shop is registered on dated: 19.06.2019 Therefore, any and all persons having any claim any nature whatsoever in the aforesaid Shop by wa sale, exchange, ease, license, trust, lien asement, inheritance, possession, attachment lispendens, mortgage, charge, gift or otherwis wsoever are hereby required to notify the same i writing along with supporting documentary eviden to the undersigned within 15 days from the date

is the owner of a Shop No. 3. Ground Floor, BHAIRA

and my client will proceed to acquire the aforesa Shop without reference to such claims/ objections, any.
Date: 05/08/2021

RATNAKAR T. MISHRA
(Advocate High Court Office at: ACBA, 3rd Floor, M.M. Court, Andher Andheri (E), Mumbai - 400 069.

publication of this notice, failing which ar

laim/objection shall be deemed to have been waive

### जाहीर सूचना

दर्शनलाल ओबेरॉय व कु. सुनित डी. ओबेरॉय हे चारकोप साईबाबा को-ऑप हा. सो. लि. चे सभासद आहेत व त्यांचा पत्त प्लॉट क. २९६, आरएससी-२२ व ६१, सेक्ट क्र. ५, चारकोप कांदिवली (प), मुंबई ४०० ०६५ असून ते दि. २९.०९.२०१३ रोजी त्यांच्या नावे असलेल्या सोसायटीद्वारे जारी शेअर प्रमाणपः क्र. १७८ अंतर्गत विभिन्न क्र. ८८६ ते ८९० धारव ५०/-प्रत्येकीच्या पाच सामान्य शेअर्सर धारक आहेत व सोसायटी बिल्डींगमधील फ्लॅर क. बी-७०१ धारक आहेत. शेअर प्रमाणपः क्र. १७८ सापडत नाही आहेत

सदर सचना त्यामळे आम जनतेस देण्यात येते की, सदर दाव्यांच्या संबंधातील आवश्यव दस्तावेजांसह सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखोपासून १४ दिवसांच्या आतं ड्युप्लिकेट शेअर प्रमाणप जारीी करण्याकरिता कोणतेही दावे वा आक्षे सोसायटीस विहित कालावधीच्या आत न पाप झाल्यास सोसायटीच्या कायद्या अंतर्गत व नियम विनियमन अनुसार प्रकरणावर प्रक्रिया करण्यार मुक्त असतील, दावे/ आक्षेप काही असल्यार े सन्मा. सचिव चारकोप साईबाबा को-ऑप हा. सो. लि. यांना सोसायटीच्या कार्यालयामध्ये सोसायटीच्या वरील विहित पत्त्यावर स. १०.० ते सायं. ५.०० दरम्यान कार्यालयीन वेळेत सूचित

करावे करिता सही / -

सन्मा. सचिव ठिकाण : मुंबई दि. ०५.०८.२०२१

# वसुली अधिकारी

कंपनी सचिव

(म.स.सं. अधिनियम १९६० व म.स.सं.नियम १९६१ चा नियम १०७ अन्वये) द्वारा ठाणे भारत सहकारी बँक लिमिटेड (शेड्युल्ड बँक) रिमझीम अपार्टमेंट, तळ मजला, बाजी प्रभु देशपांडे मार्ग, विष्णू नगर, नौपाडा, ठाणे (पश्चिम - ४००६०२. दूरध्वनी : ०२२ - २५३७१०२८

(म.स.सं.अधिनियम १९६० व म.स.सं.नियम १९६१चा नियम १०७ (११(डी-१))

म .स .सं .नियम १९६१ चा नियम १०७ (३) अन्वये दिनांक ०४/११/२०२० रोजी मागणी नोटीस जारी करुन न्यायनिर्णित ऋणको **मे. वन वर्ल्ड सोर्सिंग (भागीदार : सौ. अशिमा मनोज खुश्नलानी व श्री राकेशकुमार अशोककुमार सिंग)** व इतर यांना **रु. १४,७४,७४,२५४.८७** अधिक वि ०९/९९/२०२० पासूनचे व्याज इतकी रक्कम मागणी नोटीस तारखेपासून १५ दिवसांच्या मुदतीत परतफेड करण्यास सांगितले होते. परंतु न्यायनिर्णित ऋणको सदर रक्कमेची परतफेड दिलेल्य मदतीत करण्यास असमर्थ दुरुत्याने निम्नस्वाक्षरीकारांनी म.स.सं. नियम १९६१ चा नियम १०७(९) अन्वये न्यायनिर्णित ऋणको क्र. ४ व ५ **श्री. उर्विल अक्षया जानी व श्री. मनोज उत्तम खुशलानी** यांच्य खालील नमृद स्थावर मिळकतीवर दिनांक १४/०६/२०२१ रोजी जप्ती नोटीस बजाविली . तद्नंतरही कर्जबाकी रक्कमेची परतफेड करण्यास न्यायनिर्णित ऋणको असमर्थ ठरल्याने, निम्नस्वाक्षरीकारांनी

तरी विशेषतः न्यायनिर्णित ऋणको क्र. ४ व ५ **श्री. उर्विल अक्षया जानी व श्री. मनोज उत्तम खुशलानी** आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सुचित करण्यात येते की , सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करः नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा ठाणे भारत सहकारी बँक लि. ठाणे च्या रक्कम **रु. १४.७४.७४.२५४.८७** अधिक त्यावरील १२.३५ टक्के दराने व्याजाच्य ਮਾਹਾੜਈਜ਼ ਹਾਈਨ

# स्थावर मिळकतीचे वर्णन

मिळकतीचे सर्व भाग आणि विभाग ज्यात आठवा मजला, अप्सरा प्रिमाईसेस को. ऑप.हो.सोसा अप्सरा बिल्डींग, डॉ. डी.बी.मार्ग, लॅमिंग्टन रोड, ग्रांट रोड, मुंबई - ४००००७ (मालक श्री. उर्विट अक्षया जानी व श्री. मनोज उत्तम खुशलानी)

दिनांक :- २९/०७/२०२१

9)) अन्वये दिनांक २९/०७/२०२१ रोजी घेतला आहे.

विजय मारुती घाडगे (वसुली अधिकारी)

फॉर्म ए जाहीर घोषणा

(भारतीय दिवाळखोरी व कर्जबाजारीपणा (कॉर्पोरेट व्यक्तींकरिता दिवाळखोरी ठराव प्रक्रिया) विनियमन, २०१६ च्या विनियमन ६ अंतर्गत) अपेक्स कन्ज्युमर अप्लायंसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या धनकोंचे लक्ष केंद्रित करण्याकरिता

	संबंधित विवरण					
۶.	कॉर्पोरेट ऋणकोचे नाव	अपेक्स कन्ज्युमर अप्लायंसेस प्रायव्हेट लिमिटेड (एमसीए				
		वेबसाइट अनुसार, नाव व/वा पत्यामध्ये काही बदल नाही)				
٦.	कॉर्पोरेट ऋणकोची एकीकरण तारीख	दि. ०७ जून, २०१०				
₹.	कोणते कॉर्पोरेट ऋणको एकीकरण/नोंदणीकृत आहेत	आरओसी - मुंबई				
	अशांचे प्राधिकरण	•				
٧.	कॉर्पोरेट ऋणकोंचे मर्यादित दायित्व कॉर्पोरेट आयडेंटिटी	U29307MH2010PTC203766				
	क्रमांक/ कॉर्पोरेट आयडेंटिटी क्रमांक					
ч.	नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता व कॉर्पोरेट ऋणको यांचे	प्लॉट क्र. २९-पी, ऑफ कांजूर गाव रोड, क्रेसेंट इंडस्ट्रियल				
	प्रमुख कार्यालय (जर काही असल्यास)	इस्टेटच्या समोर, कांजूर मार्ग पूर्व, मुंबई महाराष्ट्र ४०० ०४२.				
ξ.	कॉर्पोरेट ऋणकोंचे दिवाळखोरी प्रारंभ तारीख	दि. २९ जुलै, २०२१ रोजी एनसीएलटी मुंबई द्वारे जारी आदेश				
		(एनसीएलटी वेबसाइटवरील दि. ०३ ऑगस्ट, २०२१ रोजी				

	जशाय त्राविकरण	
٧.	कॉर्पोरेट ऋणकोंचे मर्यादित दायित्व कॉर्पोरेट आयडेंटिटी क्रमांक/ कॉर्पोरेट आयडेंटिटी क्रमांक	U29307MH2010PTC203766
ч.	नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता व कॉर्पोरेट ऋणको यांचे प्रमुख कार्यालय (जर काही असल्यास)	प्लॉट क्र. २९-पी, ऑफ कांजूर गाव रोड, क्रेसेंट इंडस्ट्रियल इस्टेटच्या समोर, कांजूर मार्ग पूर्व, मुंबई महाराष्ट्र ४०० ०४२.
ξ.	कॉर्पोरेट ऋणकोंचे दिवाळखोरी प्रारंभ तारीख	दि. २९ जुलै, २०२१ रोजी एनसीएलटी मुंबई द्वारे जारी आदेश (एनसीएलटी वेबसाइटवरील दि. ०३ ऑगस्ट, २०२१ रोजी आदेश अपलोड केल्याची प्रत)
૭.	दिवाळखोरी ठराव प्रक्रियेची अंतिम तारीख	दि. २५ जानेवारी, २०२२ ते दि. २९ जुलै, २०२१ पासून १८० दिवस
८.	दिवाळखोरी विशेष कार्यरत असलेल्या अंतरिम ठराव व्यावसायिक यांचे नाव व नोंदणीकरण क्रमांक	श्री. रजत मुखर्जी नोंदणीकरण क्र. आयबीबीआय/आयपीए-००२/आयपी- एन०००४९३/२०१७-२०१८/११७२३
۹.	मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या अंतरिम ठराव व्यावसायिक यांचा पत्ता व ई-मेल	नोंदणीकृत कार्यालय – ३०२, दागा कॉम्प्लेक्स २, १०३/५, बी के स्ट्रीट, उत्तरपारा, हुगली – वेस्ट बेंगाल ७१२ २५८. नोंदणीकृत ईमेल आयडी rm1707@gmail.com
१०.	अंतरिम ठराव व्यावसायिक यांच्यासह संबंधितांचा पत्ता व ई–मेल	व्यवसायाचा प्रमुख पत्ता : ९१, स्प्रिंगबोर्ड बिझीनेस हव : ७४/२, सी क्रॉस रोड, गेट क्र. २ च्या समोर, सीप्झ अंधेरी पूर्व, मुंबई ४०० ०९३ ईमेल आयडी :irp.apexconsumer@gmail.com
११.	दाव्यांच्या सादरीकरणाकरिता अंतिम तारीख	दि. १७ ऑगस्ट, २०२१ (एनसीएलटी वेबसाइट वरील आदेशांच्या पावतीच्या तारखेपासून १४ दिवस)
१२.	अंतरिम ठराव व्यावसायिक यांच्याद्वारे जारी मंजूर २१ च्या उप-अनुच्छेद (६ए) च्या खंड (बी) अंतर्गत जर काही असल्यास धनकोंचे वर्ग	वर्ग नाव - शून्य

कायद्याच्या ओळख असलेल्या दिवाळखोरी

गवसायिकांची नावे (प्रत्येक वर्गाची तीन नावे)

प्राधिकृत प्रतिनिधींचा तपशील : लागू नाही बीं) उपलब्ध प्राधिकृत प्रतिनिधींचा तपशील सूचना याद्वारे देण्यात येते की, <mark>राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण यांनी दि. २९ जुलै, २०२१ रोजी अपेक्स कन्ज्युम</mark>र अ<mark>प्लायंसेस प्रायव्हेट लिमिटेड</mark> यांच्या संबंधात कॉपॉरेट दिवाळखोरी ठराव प्रक्रिया प्रारंभ तारखेच्या आदेशान्वये प्रारंभ अपेक्स कन्ज्युमर अप्लायंसेस प्रायव्हेट लिमिटेड यांचे धनको यांनी याद्वारे बाब क्र. १० संबंधात नमूद कॅम्प कार्यालय

वेबलिंक - http

आयबीबीआय/आयएपीए-००२/आयपी-एन००४९३/२०१७-२०१८/११७२

पत्ता येथे अंतरिप्त ठराव प्रोफेशनलकरिता दि. १७ ऑगस्ट, २०२१ रोजी वा पूर्वी पुराव्यांसह त्यांचे दावे सादर करावे. वित्तीय धनको यांनी केवळ ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात त्यांचे दाव्यांचे पुरावे सादर करावे. सर्व अन्य धनको यांनी त्यांचे दाव्यांचे पुरावे व्यक्तीशः, पोस्टद्वारे वा ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात सादर करावे.

पुराच प्यालारा, भार-द्या पा इरावद्वामक स्वरूपार सार्वर कार्य. बाब क्र. १२ संबंधातील सूचीबढ़ वर्गासह वितोध धनको यांनी फार्म सीए मधील वर्ग यांचे प्राधिकृत प्रतिनिधी म्हणून बाब क्र. १३ संबंधात तीन दिवाळखोरी प्रोफेशनल सूची यांच्यामध्ये प्राधिकृत प्रतिनिधी यांना त्यांच्या निवडीनुसार नमूव

प्रादरीकरण केरण्यास अपयश तसेच दाव्यांचे चुकीचे पुरावे सादर केल्यास त्यावर दंड आकारण्यात येईल

रजत मुखार्जी अंतरिम ठराव विशेषज

Ms. Kanchanmala Bapu Topkar a membe of the Holy Cross Tower Co operative Housing

Society hereby invite claim from the legal heirs/other claimants for transfer of Shares in the interest of the Property. Such claims should be supported by Documentary Proof. Claims should be lodged with the undersigned within 14 days of the Notice. No claim without proper documentary evidence or received after 14 days of Notice Period will be considered. If no claims are received within 14 days, the society shall be free to deal with the shares in the interest of the property in such manner as is provided under the bye-laws of the Society A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants

Claims should be sent to undersigned by Speed Post/Registered Post/Courier and

for discussion Holy Cross Rd. I. C. Colony, Borivali West.

Mumbai-400103 | Mob. 9821869903

मुंबई मंडळाने दि.०१/०३/२०२० रोजी गृहनिर्माण भवन, वांद्रे (प ), मुंबई -५१ येथे एकण ०३ गिरण्यांची संगणकीय सोडत काढली असता मयत सखाराम विठ म्हादये यांना अर्ज क्रमांक ००००३२७०८६, गिरणं संकेत क. २८-BOMBAY DYING (SPRING MILL) प्राधान्य क्र.२२१३ गाळा क्र ४ ए १६, १६०७ साठी सोडतीमध्ये यशस्वी घोषित करण्यात आला आहे. मयत सखाराम विठ म्हादये यांचे ११/०१/२०१९ आणि मयत सिताबाई सखाराम म्हादे यांचे

३. सौ. दर्शना दत्ताराम दुडये (मुलगी)

४. सौ. स्मिता सुरेश सार्वंत (मुलगी)

मयत सखाराम विठू म्हादये यांचा श्री सभाष सखाराम म्हादे (मलगा) यांनी सदर गिरणी कामगार सदनिके संदर्भात वारस दाखला देण्याबाबत ओल्ड कस्टम कलेक्टर कार्यालयात अर्ज केलेला आहे. तरी याबद्दल

संपर्क साधावा पत्ताः- सखाराम विठू म्हादये, पारिजात बिल्डिंग, १ ला मजला, रूम नं-१५ टायकल वाडी, भगत लेन, माहीम,

Sector No.6, Shanti Nagar, Mira Road (E), Dist. Thane 401 107 having 1st Chain of Agreement dt. 26/9/198 between M/s. Shantistar Builders and Shri V.C. SAJAN, 2nd Chain of Agreement dt.28/9/1997 Between Mr. V. C. SAJAN and Mrs Bhanumati K. Ashani & Ms. Sunali J Ruparel, herein 1st Joint Holder Mrs Bhanumati K. Ashani died on 7/5/2009 intestate, the society has transferred 100% rights for the flat to 2<sup>nd</sup> Joint owner Ms. Sunali J. Ruparel on 20/12/2009, 3rd Chain of Agreement dt. 21/10/2014 between Ms. Sunali J. Ruparel and Miss. Nina Keshavlal Ashani, lastly 4th Chain of Agreement dt. 21/10/2014 between Miss. Nina Keshavlal Ashani and Mr. Chirag Maheshchandra Mehta, Mrs Alpa Chirag Mehta & Mrs Madhuben Maheshchandra Mehta the current owner's of the flat intend to sell it to LEELA RANI GUPTA jointly with SUBHASCHAND

Whosever having any objections claims on the flat should contact the Society office bearers or the undersigned in writing within a period of 14 days from the publication of this notice If no claims objections are received within the period prescribed herein above. It is considered that said flat is free and marketable and thereafter no claims

Advocate, High Court, Bombay C-43/304/Sector-2/Shantinagar Dist. Thane 401 107 -9819409260 Place: Mira Road (East),

# **PUBLIC NOTICE**

NOTICE hereby given public at large that, Flat No.103, Bldg No. C-4 Kalpana Shantinagar CHS Ltd.

of expiry of its period.

मध्य मुंबई विद्युत विभाग मा. वां.विभाग वरळी

निविदा रक्कम

Rs. 710640/

Rs. 700668/

Rs. 710640/

Rs.556416/

Rs.448990/

कार्यकारी अभियंता

आयुक्तांनी अधिकाऱ्यांसह एक दिवस ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या मागण्यांचा 🛮 खडवली येथील महावितरण कार्यालयामध्ये विचार करून येत्या आठ दिवसांत जर वीज आठवड्यातून दोन दिवस जे ई बसविण्यात भागातील वीज पुरवठा सुरळीत करण्याची पुरवठा सुरळीत आणि इतर मागण्या मान्य न येईल. जुने विद्युत पोल व वायर बसविण्याचे २८/०४/१९९८ रोजी निधन झाले असून त्यांना खालील प्रमाणे वारसदार आहेत. १. श्री. सुभाष सखाराम म्हादे (मुलगा) २. श्री. विजय सखाराम म्हादे (मुलगी)

> कोणताही आक्षेप (हरकत) असल्यास त्यांनी खालील पत्यावर ०७ दिवसाच्या आत

मुंबई-४०००१६.

objections will be entertained. Mr. H.K. Someshwar

Dated: 05/08/2021

Place: Mumbai

Society Ltd. Located at Holy Cross Road, . C. Colony, Borivali (West), Mumbai 400103 holding Flat No. A/302 in the Society died without making any Nomination. (Nominee made by her Mr. Ramesh Bapu Topkar pre deceased her).

in the office of the society/with the secretary of the society between 9am to 5pm from the date of publication of the notice till the date

claimant will be called by Managing Committee Secretary of Holy Cross Tower CHS.

Date: 05.08.2021

मदत होईल. महाराष्ट्र शासनाने २०१५ साली जबरदस्तीने येथील २७ गावे कडोंमपात समाविष्ट केली आहेत. मात्र २७ गावांतील जनतेला स्वतंत्र नगरपालिका हवी आहे. त्याचबरोबर

वेळ दयावा अशी मागणी केली. जेणे करून लोकांच्या समस्या जाणून घेता येतील आणि त्यातून समस्या सुटण्यास

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका मागील कित्येक वर्षांपासून येथील जनतेला किमान पायाभूत सुविधाही पुरविण्यास असमर्थ ठरली आहे. आजतागायत ह्या परिस्थितीत सुधारणा

झाली नसून महानगरपालिकेच्या अंमलाखाली आजही येथील जनता पायाभूत सुविधांपासून पूर्णपणे वंचित आहे. एकंदरीत अशी परिस्थिती असल्याने हि गावे कडोंमपातून मुक्त करुन स्वतंत्र नगरपालिका मिळावी ह्यासाठी संघर्ष समितीने लढा पुकारला आहे, तरी याला काही काळ लोटला आहे.तरी महापालिकेकडून मूलभूत सोयीसुविधा मिळावी या हेतूने २७ गाव संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

यांनी भेट घेतली असल्याचे गुलाब वझे यांनी सांगितले.

> ५२ वीक्स एन्टरटेनमेंट लिमिटेड सीआयएन : L93000MH1993PLC07246 नोंदणीकृत कार्यालय : ताराबाई हॉल, '

ला मजला, शिवप्रसाद बिल्डींग, ९७, मरिन ड्राईव्ह, मुंबई - ४०० ००२. दूर. ०२२-२२८४२१२७ ई-मेल : 52weeksentItd@gmail.com

**सूचना** सेक्युरिटायझेशन ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिय (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन ०१५ च्या विनियमन ४७ सहवाचन विनियमन अंतर्गत याद्वारे सुचना देण्यात येत आहे की, दि. ३ जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही अखेरकरिता र्क्रपनीच्या अलेखापरीक्षित वित्तीय अहवालांव वेचारविनीमय करणे व त्यांना मान्यता देण्याकरिता कंपनीच्या संचालक मंडळाची सभा शनिवार, दि. ११ ऑगस्ट, २०२१ रोजी आयोजित करण्यात येत आहे . सूचना कंपनीची वेबसाइट http:/ www.52weeksentertainment.com तसेच स्टॉक एक्सचेंज वेबसाइट http://www

५२ वीक्स एन्टरटेनमेंट लिमिटेडकरिता कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

bseindia.com वर उपलब्ध आहे

आगम कॅपिटल लिमिटेड <mark>मीआयएन :</mark>L65990MH1991PLC064631 नोंटणीकत कार्यालय : जागा क २ १ ला मजला, रहिमतुला हाउस, ७ होमजी स्ट्रीट,

द्र. क्र. : ७४००१८६१२१ ईमेल : aagamcltd@gmail.com सूचना प्रेच्युरिटायझेशन ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिय

फोर्ट, मुंबई ४०० ००१.

(सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ४७ सहवाचन विनियमन २५ अंतर्गत याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, दि. ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही अखेरकरिता कंपनीच्या अलेखापरीक्षित वित्तीय अहवालांवर विचारविनीमय करणे व त्यांना मान्यता देण्याकरिता कंपनीच्या संचाल मंडळाची सभा शनिवार, दि. १४ ऑगस्ट, २०२१ रोजी आयोजित करण्यात येत आहे. सदर सचना कंपनीची वेबसाइट http://www

aagamcapital.com वर तसेच स्टॉक एक्सचेंज वेबसाइट http://www.bseindia.comवर उपलब् आगम कॅपिटल लिमिटेडकरित

सही/-कविता जैन ठेकाण : मुंबई कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी दि. ०३.०८.२०२१

**PUBLIC NOTICE**